

**निवृत्तीवेतनधारकांना कायमस्वरुपी ओळखपत्र.
ओळखपत्राचा नमुना विहित करणेबाबत.**

**महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग**

शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण २०१६ / प्र. क्र. १८३ / १८ (र. व का.)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २३ जून, २०१७.




वाचा : १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : संकीर्ण १०९९ / १२२० / १८ (र. व का.),
दिनांक २८ जुलै, २०००.

२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : संकीर्ण २०१६ / प्र. क्र. १८३ /
१८ (र. व का.), दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७.

शासन परिपत्रक :-

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात ये-जा करण्यासाठी, निवृत्तीवेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरीक म्हणून रेल्वे, बँका इ. ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्यादृष्टीने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ च्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर ओळखपत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२. सबब सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी खालीलप्रमाणे नमुना विहित करण्यात येत आहे.

	महाराष्ट्र शासन सेवानिवृत्त शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे ओळखपत्र	
ज्या विभाग / कार्यालयातून सेवानिवृत्त झाले त्याचे नाव व पत्ता : दूरध्वनी क्रमांक :		
	नाव :	
	सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद :	
	सेवानिवृत्तीचा दिनांक :	
	आधार क्रमांक :	
ओळखपत्र क्रमांक :		
ओळखपत्र धारकाची स्वाक्षरी ओळखपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, पदनाम व स्वाक्षरी		
रक्तगट :		
विशेष आजार :		
भ्रमणध्वनी / दूरध्वनी क्रमांक :		
निवासी पत्ता :		
1. हे ओळखपत्र अहस्तांतरणीय आहे. 2. हे ओळखपत्र सापडल्यास ओळखपत्र देणाऱ्या कार्यालयाकडे परत पाठवावे.		

३. तरी सर्व प्रशासकीय कार्यालये / विभाग यांना सूचित करण्यात येते की, सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना वरील नमुन्यात ओळखपत्रे देण्यात यावीत. ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहोर उमटवावी.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१७०६२३१७५९४२६२०७ असा आहे. तसेच डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.

(रा. भा. गायकवाड)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपालांचे सचिव (५ प्रती) (पत्राने),
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव (५ प्रती), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
- ३) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/ विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) सर्व सन्माननीय संसद सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य,
- ६) सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई, (पत्राने),
- ७) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
- ८) मा. महाअधिवक्ता, मा. उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- ९) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -१, महाराष्ट्र, मुंबई,
- १०) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -२, महाराष्ट्र, नागपूर,
- ११) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा) -१, महाराष्ट्र, मुंबई,
- १२) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा) -२, महाराष्ट्र, नागपूर,
- १३) सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,
- १४) महाप्रबंधक, मा. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई,
- १५) प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
- १६) प्रबंधक, मा. लोकायुक्त व मा. उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई,
- १७) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, (पत्राने),
- १८) प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
- १९) मा. मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई,
- २०) सर्व विभागीय आयुक्त,
- २१) सर्व जिल्हाधिकारी,

- २२) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- २३) सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख /
- २४) प्रादेशिक प्रमुख / कार्यालय प्रमुख,
- २५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- २६) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
- २७) कक्ष अधिकारी, कार्यासन अर्थ-१/व्यय-४/विसु.१, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२,
- २८) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई,
- २९) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने, मंत्रालय, मुंबई ४०००३२,
- ३०) निवड नस्ती (कार्यासन १८), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.